

MED. 4. 23. UGÉVAL. zu UGÁDIS. 1, 113. — b) ein best. Metrum COLEBR. Misc. Ess. II, 134, a. — Vgl. बलरुड, त्रवारुड, रुड.

रुडक m. ein unfruchtbarer Baum ÇABDAK. im ÇKDR. — Vgl. वरुड. रुडाम्निन् (रुड + अम्नि) adj. nach dem 48sten Jahre sein Weib verlierend: चत्वारिंशद्वत्सराणां साष्टानां च परे यदि । स्त्रिया विपुङ्गते कश्चित्स तु रुडाम्नी मतः ॥ BHAVISJJA-P. im UDVĀHAT. ÇKDR.

1. रूय (von रन्) 1) adj. ergötzlich, erfreulich: इन्द्राय सोमो रूयो मदीय RV. 9, 96, 9. प्रजापतिः पृथिवीं रूयो नः कृणोतु AV. 12, 1, 43. — b) kampftüchtig: उमा ते वाहू रूयो मुमस्कृता RV. 8, 66, 1. — 2) n. a) Ergötlichkeit, Freude: प्र रूयानि रूयवचो भृते RV. 3, 53, 7. — b) Kampf: मदे सोमस्य रूयानि चक्रिरे RV. 1, 83, 10. यस्य शस्त्रत्पिवा इन्द्र शत्रूनानुकृत्या रूयो चर्क्य 10, 112, 5.

2. रूय n. von unermittelter Bedeutung und Herkunft: यानि ते ऽत्तः शिक्वाऽन्याबिधुः रूयाय कम् AV. 9, 3, 6.

रूयञ्जित् adj. im Kampfe siegend RV. 9, 59, 1.

रूयञ्चिच् adj. erfreulich redend RV. 3, 53, 7.

रूय् ergötzen nur in der Stelle: वृक्ष्यतिस्वा सुमे रूयवत् TS. 1, 2, 5, 1. = रमयत् Comm., रूयानु st. dessen VS. रूय् रूयवति (गौ) Duā-TCR. 13, 87. — Vgl. रूयवत्.

रूय (von रन्) adj. (f. आ) behaglich, erfreulich, lieblich; fröhlich, lustig: पुष्टि RV. 1, 63, 5. 2, 4, 4. 6. 24, 11. श्लोक 1, 60, 3. निपत्ता रूयो डुरेणो 69, 4. रूयः संदृष्टो पितृमो इव तपः 1, 144, 7. 10, 64, 11. 3, 26, 1. सदी रूयः पितृमतीव संसत् 4, 1, 8. 7, 5. 37, 1. 5, 7, 2. रूयः पुरीव ब्रूः 6, 2, 7. 3, 3. 29, 1. 7, 34, 3. नरो न रूवाः सर्वे न मर्ततः 39, 7. 10, 11, 5. 33, 6. 64, 10. आ रूवासो युयुधयो न सर्वे न त्रितं नशत 115, 4.

रूयन् in der Stelle: अत्रत्सारस्य स्पृणवाम् रूयभिः शर्विष्ठं वाडं विडुषा चिदर्थम् RV. 5, 44, 10. रमणीयामिच्छित्तिभिः Śā.

रूयसंदर्भ् adj. lieblich anzuschauen RV. 3, 61, 5. 6, 16, 37. 7, 1, 21.

रूयवत् adj. in der Stelle: उपासान्ता व्यथेव रूयवते RV. 2, 3, 6. nach Śā. शब्दिते, स्तुते oder परस्परं गच्छन्त्यौ.

रु (von रम्) 1) partic. adj. s. u. रम्. — 2) f. आ N. pr. der Mutter des Tages MBH. 1, 2584. — 3) n. a) Liebestust, Liebesgenuss, coitus AK. 2, 7, 56. 3, 4, 18, 124. TRIK. 2, 7, 31. H. 272. 336. MED. I. 30. वाच्यमाभ्यन्तरं चेति द्विविधं रुमुच्यते । तत्रार्थं चुम्बनास्त्रेपनखदत्ततादिकम् । द्वितीयं सुरतं सात्त्वानाकारेण कल्पितम् । VĀTSĀJANA bei MALLIN. zu KIR. 9, 47. Verz. d. OxI. H. 213, b, 26. चित्ररतानि 29. रतारम्भावसानिकम् und विशेषाः 31. रतोपरमसंसुत R. 5, 14, 11. MEGH. 87. अन्वभूत्यरिजनाङ्गनारतम् RAGH. 19, 23. 25. 27. Spr. 1883. 2092, v. 1. 3339. VARĀH. BĀH. S. 19, 5 (pl.). रतात KATHĀS. 19, 30. विपरीत RĀGA-TAR. 3, 372. KAUBAR. 12. VET. 11, 9. कूजित TRIK. 3, 2, 14. H. 1408. HALĀ. 2, 414. Vgl. सु. — b) die Schamtheile, = गुह्य MED.

रुकील (रु coitus + कील) m. Hund H. 1280.

रुगुरु (रु coitus + गुरु Lehrer) m. Gatte TRIK. 2, 6, 10.

रुस्वर (रु coitus + स्वर) m. Krähe TRIK. 2, 3, 19.

रुतालिनम् m. Wollüstling ÇABDAM. im ÇKDR.

रुताली f. Kupplerin TRIK. 2, 6, 6.

रुतनाराच m. H. an. 3, 11 in den drei letzten Bedd. von रुतनारीच; st. स्त्रीणां वशीकृतौ ist wohl स्त्रीणां च शीकृतौ zu lesen.

रुतनारीच m. 1) Wollüstling ÇABDAM. im ÇKDR. — 2) Hund TRIK. 3, 78. MED. k. 21. — 3) der Liebesgott MED. — 4) sonus, quem mulier in coitu edit, TRIK. MED. — Vgl. रुतनाराच.

रुतनिधि (रु coitus + नि) m. Bachstelze TRIK. 2, 3, 10.

रुतवन्ध m. coitus H. an. 2, 335.

रुतार्द्धिक (रु + ऋद्धि) n. 1) Tag. — 2) ein Bad zum Vergnügen. — 3) eine Gruppe von acht glückbringenden Dingen H. an. 4, 28. MED. k. 209.

रुतवत् (von रम्) adj. eine Bildung aus der Wurzel रम् enthaltend: यद्रतवद्यत्पर्यस्तवत् AIR. BR. 3, 1 bezieht sich auf die Worte नकिः सुदासो र्धं पर्यासं न रीरमत् RV. 7, 32, 10. Das BRĀHMAṆA und ŚĀ. ziehen पर्यास zu 2. अम्, wir stellen es zu 1. अम्.

रुतव्रण (रु coitus + व्रण Wunde) m. Hund TRIK. 2, 10, 6. H. 1280.

रुतशायिन् (रु coitus + शा) m. dass. H. 1280.

रुतक्षिपुडक m. Weiberverführer TRIK. 2, 10, 8. H. an. 3, 10. MED. g. 38.

रुतान्डुक (रु coitus + अन्दुक?) m. Hund H. 1280.

रुतान्धी f. Nebel TRIK. 1, 1, 88.

रुतामर्द (रु + अर्) m. Hund ÇABDAM. im ÇKDR. रुतामर्ध WILSON nach ders. Aut.

रुताम्बुक (?) n. du. die beiden Vertiefungen unmittelbar über den Hüften H. 126.

रुतानी (रु + अयन) f. Hure ÇABDAM. im ÇKDR.

रुतार्थिन् (रु + अर्) adj. geil, brünstig HALĀ. 2, 330.

रुति (von रम्) f. 1) Rast, Ruhe: इह रुतिरिह रमधम् VS. 8, 51. ÇĀKH. GṆJ. 4, 9. — 2) Lust, Behagen, Gefallen an (loc.); = राग H. an. 2, 190.

MED. I. 49. रुतिर्मनाऽनुकूले ऽर्थे मनसः प्रवणापितम् ŚĀH. D. 207. 206.

H. 72. 293. HALĀ. 1, 91. KATHOP. 1, 28. MAITRĀJ. 3, 5, 3, 1. M. 1, 25.

उत्तमा 9, 28. एव स्त्रीपुंसयोरुक्ता धर्मो वो रुतिसंहितः 103. MBH. 14, 339.

HARIV. 6733 (wo die neuere Ausg. तेषां रुतिविनाशनम् liest). R. 2, 49, 15

(46, 17 GORR.). 94, 26. 93, 5. R. GORR. 1, 9, 29. 2, 28, 27. fg. 4, 44, 103.

कौरौ व्याधुन्वत्याः पित्रसि रुतिसर्वस्वमधरम् ÇĀK. 22. 34. Spr. 4469. 4834.

मूर्तिमत्यौ रुतिनिर्वृता इव KATHĀS. 16, 123. BHĀG. P. 1, 8, 42. तत्र वासे

MBH. 1, 6130. रूये 9, 1792. VIKR. 105. Spr. 688. 733. सुभृत्येषु 839. 1322.

2279. स्वयोषिति 2773. 4273. श्रीशे भक्तिरती 3094. VARĀH. BĀH. S. 69,

25. KATHĀS. 2, 9. BHĀG. P. 1, 2, 8. 3, 26. 9, 35. 2, 2, 34. 4, 22, 25. fg. MĀRK.

P. 70, 19. VĀRĪHA-KĀṆ. 6, 14. त्यक्तधर्मरुति adj. R. 2, 73, 37. भव<sup>o</sup> Spr.

571. BHĀG. P. 1, 9, 36. 3, 3, 11. 8, 10. 28, 3. तामुपाश्रय रुतिं चन्द्रार्धचूडा-

मणौ Spr. 2236. रुतिमाप्स्यति ते त्वयि (so die neuere Ausg.) HARIV. 3173.

स्वेषु दारेषु रुतिं नोपलभे R. 5, 22, 30. न रुतिं लेभे KATHĀS. 33, 65. 38, 92.

रुतिं स्वकेषु दारेषु नाधिगच्छामि R. 3, 53, 33. रुतिं न विन्दते रामस्त्रा-

मपश्यन् 5, 32, 38. HARIV. 9217. न शय्यासनभोगेषु रुतिं विन्दति कर्द्विचित्

MBH. 3, 2107. MĀRK. P. 20, 21. पापे रुतिं मा कृयाः finde keinen Gefallen

an Spr. 1031. 1993. 3083. को न कुर्यात्कथारतिम् BHĀG. P. 1, 2, 15. रुतिं

वध्नाति यत्र च Spr. 4823, v. 1. यदा नृपतिसाध्येषु वक्त्रध न रुतिं वाचित्

KATHĀS. 3, 29. 37, 103. MĀRK. P. 62, 9. आत्म<sup>o</sup> adj. seine Lust habend —,

Gefallen findend an KĪHĀND. UP. 7, 23, 2. मुण्ड. UP. 3, 1, 4. BHĀG. 3, 17.

अद्यात्मा<sup>o</sup> adj. M. 6, 49. भार्या<sup>o</sup> adj. JĀṬN. 1, 121. धर्म<sup>o</sup> adj. RAGH. 1, 23.

समानयोनि<sup>o</sup> adj. Spr. 631. वनशीलगोकुल<sup>o</sup> adj. VARĀH. BĀH. 18, 2. क-

लद<sup>o</sup> adj. ŚĀH. D. 79. स्वात्मव्रति adj. BHĀG. P. 3, 4, 16. — 3) insbes.